August 29, 2022

To,

BSE LIMITED	National Stock Exchange of	
P.J. Towers,	India Ltd.	
Dalal Street,	Exchange Plaza,	
Mumbai - 400 001	Bandra Kurla Complex,	
	Bandra East, Mumbai – 400 051	
BSE Scrip Code:	NSE Symbol: EKC	
532684	NSE Series : EQ	

Sub: Intimation of Newspaper publication of Notice of the 43rd Annual General Meeting, E-voting and Book Closure.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby submit newspaper publication pertaining to intimation of Notice of the 43rd Annual General Meeting, E-voting and Book Closure in following newspapers:

- 1. Business Standard (National Daily Newspaper) on August 27, 2022
- 2. Mumbai Lakshadeep (Daily newspaper in state) on August 27, 2022

MUMBAI

You are requested to take note of above information at earliest.

Thanking you, Sincerely,

For Everest Kanto Cylinder Limited

Reena Shah

Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

EVEREST KANTO CYLINDER LIMITED

Manufacturers of High Pressure Seamless Gas Cylinders

Registered Office: 204, Raheja Centre, Free Press Journal Marg, 214, Nariman Point, Mumbai - 400 021.

CIN L29200MH1978PLC020434

Tel.: +91-22-4926 8300 / 01

Fax: +91-22-4926 8354

Website: www.everestkanto.com





(CIN - L31200GA1993PLC001335) Registered Office: Plot Nos. 184, 185 & 189, Kundaim Industrial Email : info.dni@denora.com; Website: india.denora.com



NOTICE OF 33" ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Wednesday, September 28, 2022 at 11.00 a.m. at the Registered Office of the Company at Plot Nos. 184, 185 & 189, Kundaim Industrial Estate, Kundaim, Goa · 403 115. to transact the Business, as set out in the Notice of AGM dated July 27, 2022;

The notice of AGM and Annual Report for year 2021-22 have been sent to members to their registered email IDs and physical copy through permitted mode to the registered address whose email ID were not registered with the Company/RTA/Depository. The dispatch of Notices has been completed by August 26, 2022. The Notice of AGM and the Annual Report for year 2021-22 is available on the Company's website india.denora.com and also on websites of the Stock Exchanges, i.e., www.nseindia.com and www.bseindia.com. The Notice of AGM is also available on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) viz. www.evotingindia.com.

The Register of members and the Share Transfer books of the Company will remain closed from Thursday, September 22, 2022, to Wednesday, September 28, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company and payment of dividend for the year 2021

The Company has provided its members remote e-voting facility in compliance with Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and in terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) $Rules, 2014. \ The \ Company \ has \ engaged \ the \ services \ of \ CDSL \ to \ provide \ e-voting \ facility. \ The$ Ordinary & Special Business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means.

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial owners maintained by the Depositories as on cut-off date of September 21, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as the voting at the AGM through ballot paper. The member who have not cast their vote through remote e-voting can exercise their voting rights at the AGM through ballot paper. The members who have cast their vote by emote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the AGM;

The remote e-voting shall commence on Sunday, Sentember 25, 2022 at 9.00 a.m. and shall end on Tuesday, September 27, 2022 at 5.00 p.m. and thereafter, the remote e-voting module shall be disabled by CDSL. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;

Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after the dispatch of the Notice of AGM and holding shares as on cut-off date, may refer the instruction mentioned in the Notice of AGM for obtaining login credentials.

The dividend of Rs. 1 per fully paid up equity share, if approved by the members at the AGM, will be paid from October 12, 2022 onwards to those who are members as on cut-off date of Sentember 21, 2022 subject to deduction of tax at source (TDS) as applicable

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022 23058542/43.

For DE NORA INDIA LIMITED Date: August 26, 2022

Place: Kundaim-Goa

Shrikant Pai



EVEREST KANTO CYLINDER LIMITED

CIN: L29200MH1978PLC020434 Read, Office: 204, Raheia Centre, Free Press Journal Marg. 214, Nariman Point, Mumbai 400021;

Tel Numbers: 022 4926 8300/01 Fax: 022 4926 8354; Email: investors@ekc.in ; Website: www.everestkanto.com

NOTICE FOR THE ATTENTION OF THE SHAREHOLDERS OF THE COMPANY INFORMATION REGARDING 43rd ANNUAL GENERAL MEETING

The 43rd Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Friday, September 23, 2022 at 12.00 Noon IST, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 43rd AGM.

In compliance with the relevant circulars Standalone and Consolidated Audited financial statements for the financial year 2021-22, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent on August 26, 2022 to the Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The aforesaid documents are also available on the Company's website at www.everestkanto.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of Company's Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited. The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection without any fee by the members from the date of circulation of this Notice up to the date of AGM. Members seeking to inspect such documents can send an email to investors@ekc.in.

Instruction for remote e-voting and e-voting during AGM:

The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM.

The Company has engaged the services of CDSL as the agency to provide e-voting facility. Information and instructions relating to e-voting have been sent to the members through e-mail. The manner of remote e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM and is also available on the website of the Company and the Stock Exchanges.

If a member is already registered with CDSL for e-voting then existing User ID and password can be used for casting vote.

From 9.00 a.m. (IST) on Tuesday, September 20, 2022

The remote e-Voting facility would be available during the following period:

remote e-Voting

End of remote e-Voting Up to 5.00 p.m. (IST) on Thursday, September 22, 2022

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the

A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e., Friday, September 16, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation at the AGM.

Members who have cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again

Members are requested to note the following contact details for addressing queries, grievances related to e-voting, if any:

Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited

A Wing 25th Floor Marathon Futurex Mafatlal Mill Compounds N.M. Joshi Marg Lower Parel (East), Mumbai - 400013

Email: helpdesk.evoting@cdslindia.com or Toll free no:1800 22 55 33. Manner of registering / updating email addresses is as below:

 Members holding shares in Physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, are requested to register/update their e-mail address by submitting Form ISR-1 (available on the website of the Company www.everestkanto.com) duly filled and signed along with requisite documents to

 $Link\ In time\ India\ Private\ Limited\ at\ \underline{rnt.helpdesk@linkintime.co.in}.$ · Members holding shares in dematerialised mode, who have not registered updated their e-mail address are requested to register/update their e-mail address with the Depository Participant(s), where they maintain their demat accounts.

The Board has appointed Mr. Aashish K. Bhatt, Practicing Company Secretaries, as Scrutinizers to scrutinize the e-voting in a fair and transparent manner. The result of the e-voting / voting at AGM shall be declared within two working days of conclusion of the AGM. The Results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website, website of CDSL and will be communicated to the Stock Exchanges where the Company's shares are listed.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with relevant Rules made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 17, 2022 to Friday, September 23, 2022 (both days inclusive).

Members may note that the Board, at its meeting held on May 27, 2022, has recommended a final dividend of ₹0.70 per share subject to approval of shareholders at the ensuing AGM. The record date for the purpose of final dividend is Friday, September 16, 2022. The final dividend, once approved by the members in the ensuing AGM, will be paid on or after 5 days of declaration of the same, electronically through various online transfer modes to those members who have updated their bank account details.

By Order of the Board of Directors Everest Kanto Cylinder Limited

Place: Mumbai Date: August 26, 2022 **Company Secretary & Compliance Officer**

Public Notice

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following share certificate of (name of Company) BLUE DART EXPRESS LIMITED having its Registered Office at MUMBAI registered in the name of following Shareholder/s have been lost by them.

Name of the Shareholder/s: KANIKA **GANDOTRA**

Folio No : **K03262** Certificate No./s: 97282 Distinctive Number/s: 12102270-

12102369 No. of Shares: 100 The Public are hereby cautioned agains purchasing or dealing in any way with the

above referred share certificates. Any person who has any claim in respec of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikroli (W) Mumbai-400083 TEL: 022 49186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s. Place: GURUGRAM KANIKA GANDOTRA Date: 27.08.2022 Name of Legal Claimant.

In the Court of Hon'ble ASJ-VII Mathura Criminal Revision No 108 Of 2022 Krishnakant Chaturvedi

State of UP and others

M/s Jai Bharat Synthetics Ltd. 6/4 Ganga apt., Erla Villa (W), Mumbai-56 through director Yashpal Narula s/o Mangal Das

2. Mr Yashpal Narula s/o Mangal Das Narula r/o 11A Indu park Co-On Housing society, Nagla road Versova, Andheri (W), Mumbai-53.

Whereas you have been arreved as respondent no. 2 & 3 respectively in above noted petition, you are hereby required to appear in person or through your pleader to answer the same on 13/09/2022 at 10:00 am in this court. If you are failed to comply with this notice the matter shall be heard and decided in accordance with law in your absence. Issued on this 23rd day of August

> Sadar munsarim Court of ASJ- VII Mathura (UP) Munsarim

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients are negotiating with Mrs. Daksha Hemant Thakkar, for he purchase of her Flat, being Flat No.8, situated on the 2nd floor of Palm View Co-Operative lousing Society Limited, Asha Nagar, Kandivali East, Mumbai – 400101. My clients are nformed by Mrs. Daksha Hemant Thakkar that she has lost and/or misplaced the original title documents pertaining to the above Flat, i. e Agreement dated 29/08/1990, entered into by and between Housing Organization Management and Execution Private Limited, on the One Part and Mrs. Daksha Hemant Thakkar on the Other Part, together with original share certificate bearing no.8, distinctive nos. from 36 to 40.

All persons having any claim in, to or upon the said Flat and the said shares, or any part thereof An person larving any claim in, our upon the said in at an iteration and said in a said in the said shades, or any part unless by way of lease, lien, gift, license, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within 14 days from the date of this notice, failing which any such claim in, to or upon the said Flat or any part thereof, if any, shall be deemed to have been waived and further action will be completed without any reference to such claim.

Date : 27/08/2022 M.R.Nair, Advocate Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Complex, Kandivali East, Mumbai –400 101

REMEDIUM LIFECARE LIMITED

CIN NO.:L24100MH1988PLC343805 Registered Office: 601, Hyde Park, Saki Vihar Rd, Saki Naka, Mumbai 400072

Tel. No. 022-28505005; Email: info@remediumlifecare.com **NOTICE OF THE 33RD ANNUAL GENERAL MEETING**

Notice is hereby given, pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), that the Thirty Third (33rd) Annual General Meeting ("AGM") of Remedium Lifecare Limited ("the Company") will be held on Tuesday, September 20, 2022 at 10.00 a.m. through electronic mode (Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with provisions of the Companies Act, 2013 read with circulars ssued by the Ministry of Corporate Affairs dated April 08,2020, April 13,2020, May 05,2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021 and May 5, 2022 ("MCA Circulars") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 read with SEBI circular dated May 12, 2020, January 15,2021 and May 13, 2022 ("SEBI Regulations"), to transact the Ordinary and Special Businesses as set out in the notice convening the AGM ("Notice").

In accordance with the MCA Circulars and SEBI Regulations, the Notice convening the AGM along with the Annual Report for F.Y. 2021-22 ("Annual Report") will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Depository Participants ("DPs") / Company / Registrar and Transfer Agent, viz. Skyline Financial Services Private Limited (RTA). For the limited purpose of receiving the Notice and the Annual Report through electronic mode in case their email address is not registered with the DPs/Company/RTA, members may register their email id by writing to the company at info@remediumlifecare.com

Members who have not yet registered their e-mail addresses are requested to register the same with their DPs in case the shares are held by them in dematerialized form and with the Company/RTA in case the shares are held by them in physical form. Such members can cast their vote through remote e -voting or through the e-voting system during the

The Notice and the Annual Report will also be available on the website of the Company at https/www.remlife.com/investor-relations, the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com. The Notice will also be available on the website of Central

Members can attend and participate in the AGM only through VC/OAVM. The procedure and instructions for joining the AGM through VC/OAVM are stated in the Notice

Depository Services (India) Limited at www.evotingindia.com

The detailed procedure and instructions for casting votes through remote e-voting or e voting during the AGM for all Members (including the Members holding shares in physical form/ whose email addresses are not registered with the DPs/ Company/ RTA) are stated

For Remedium Lifecare Limited

Ashvini Dhuri

Place: Mumbai Date: 27th August 2022

Company Secretary & Compliance Officer

RISHI LASER LIMITED

CIN: L99999MH1992PLC066412 Regd. Office: 612, Veena Killedar Indl. Estate, 10/14, Pais Street, Byculla (W), Mumbai-400 011 Tel. No. (022) 23074585, 23084886 Fax No. (022) 23080022

Website: www.rishilaser.com E-mail:rlcl.mumbai@rishilaser.con NOTICE OF 30™ ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO VISUAL MEANS

NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting (AGM) of the Members of Rishi Laser Limited is scheduled to be held on Friday, 23rd September 2022 at 11.00 a. rr IST through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC / OAVM) to transact the business, as set out in the Notice of the AGM which will be emailed to the Shareholder separately and also will be made available on the website of the Company. In view of the Outbreak of the COVID-19 Pandemic, The Ministry of Corporate Affairs ('MCA')

has, vide its circular 5th May, 2020 read with circulars dated 8th April 2020, 13th April 2020 and

13th January, 2021, 14th December, 2021 and 5th May, 2022 respectively (collectively referred to as 'MCA Circulars') and circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 issued by Securities and Exchange Board of India permitted the holding of AGM through VC or OAVM without the physical presence of the Shareholders as a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('the Act'), Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations') and MCA Circulars, the AGM of the Company will be held through VC/OAVM. Electronic copies of Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2021-2022 In compliance with the Provisions of the Act, the rules framed thereunder, MCA circular and SEBI Circular dated 12th May, 2020, 15th January, 2021 and 13th May, 2022 the Annua Report of the Company for the financial year 2021-22 including the Notice of 30th AGM of the Company, will be sent to the Members whose email ids are registered with the Company Depository Participants. The Annual Report along with Notice of 30th AGM of the Company wil also be available on the website of the Company at www.rishilaser.com and on the website of BSE Limited at www.bsendia.com and National Securities Depository Limited ('NSDL') vww.evoting.nsdl.com. Statutory Registers and Documents referred to in the Notice of 30th AGM and Explanatory statement are open for inspection by the Members at the Registered Office of the Company on all days (excluding Saturday and Sunday) between 11.00 a. m. to 1.00 p. m. upto the date of 30th AGM.

Participation in AGM through VC / OAVM: Shareholders can attend and participate in the AGM through VC / OAVM facility only (which

is being availed by the Company from National Securities Depository Limited ('NSDL')}, the details of which will be provided by the Company in the Notice of AGM. Shareholders attendin through VC / OAVM shall be counted for the purpose of the quorum under section 103 of the Manner of registering / updating their E-mail ID:

a) Members holding shares in Dematerialised mode are requested to register their emai

id and PAN, Bank Mandate details either with the Company or with their Depositor

The procedure for registration of email id to receive future documents through email :

Participants or the Registrar and Transfer Agent of the Company. Members holding shares in physical form are requested to register their email i and PAN, Bank Mandate details by sending an email to Company's email ID investors@rishilaser.com or to the Company's Registrar & Transfer Agent, Ms. Adroit Corporate Services Private Limited, email ID: sandeeps@adroitcorporate.com with a Signed Request letter mentioning their Folio Number and the Email ID / PAN (Self atteste

copy) that is to be registered along with the cancelled Cheque Manner of Voting on Resolutions placed before the AGM:

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its Shareholder o cast their votes on all resolutions set out in the Notice of the 30th AGM. Additionally, the Company is also providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). The members of the Company who are holding shares of the Company, can cast their vote through remote e-voting during Tuesday, September 20, 2022 at 9.00 a. m. and upto Thursday, September 22, 2022 at 5.00 p. m. or through e-voting during the Annual General Meeting. Detailed procedure for remote e-voting and e-voting at the AGM will be provided in the Notice of 30th AGM

Notice is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Act read with the relevant Rules framed thereunder and Regulations 42 of the Listing Regulations, the Register of members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, September 17, 2022 to Friday, September 23, 2022 (both days inclusive) for the

ourpose of 30th AGM for the financial year 2021-22. For detailed instructions pertaining to E-Voting, members may please refer Notes to the Notice of 30th AGM. Members facing any technical issue in login before / during the AGM can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at Toll Free No.

For RISHI LASER LIMITED

Place : Mumbai

1800 1020 990 and 1800 22 44 30.

Date: 26.08.2022

Company Secretary

LODR Regulations, 2015, ('Listing Regulations').

Depository Participants

Date: August 26, 2022

Place: Kolkata

KOTHARI INDUSTRIAL CORPORATION LIMITED CIN No. L24110TN1970PLC005865

Read. Office: 'Kothari Buildings'114. Mahatma Gandhi Salai, Nungambakkam, Chennai - 600 034 Website: www.kotharis.in, Phone No: 044-28334565 Email id: enquiries@kotharis.in

NOTICE
is hereby given that the 52nd Annual General Meeting (AGM) of the Company will be held at 11.00 a.m. on Tuesday, 27th September, 2022 through video conferencing / Other Audio-Visual Means ("VC/OAVM"). Pursuant to Circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circulars issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circulars) and in compliance with the provisions of the Act and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the 52nd AGM of the Company will be conducted through VC/OAVM Facility.

In compliance with the MCA and SEBI Circulars, the notice of the AGM along with the Annual Report 2021-22 will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories. The procedure for remote e-voting and e-Voting on the day of the AGM contains in the Notice. Members may note that the Notice calling the AGM will also be available on the Company's website www.kotharis.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com, and on the website of CDSL at www.evotingindia.com.

Manner of registering /updating email address:
The member holding shares in physical form and who have not registered their email id may register their email id with our RTA. Please send a request to this mail id i.e. yuvraj@integratedindia.in for registering email address. For the Members holding shares in demat form, please update your email address through your respective Depository Participant/s.

Place: Chennai Company Secretary cum Compliance Officer For Kothari Industrial Corporation Limited Date: 26.08.2022

LA OPALA RG LIMITED

CIN: L26101WB1987PLC042512

Read, Office: Eco Centre, 8th Floor, EM - 4, Sector - V. Kolkata - 700091

Phone No. +91 76040 88814/5/6/7. Email: info@laopala.in. www.laopala.in

NOTICE

(For the attention of Equity Shareholders)

Notice is hereby given that the Thirty Fifth (35th) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, September 29, 2022, at 3:00 P.M. (IST) through Video Conferencing (VC) / OAVM Mode in compliance with the applicable

provisions of the Companies Act. 2013 and rules framed thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI)

Pursuant to the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, Circular No.17/2020

dated 13th April, 2020, Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, Circular No.02/2021 dated 13th January, 2021, Circular No.

19/2021 dated 8th December, 2021, Circular No 21/2021 dated 14th December, 2021 and Circular No. 02/2022 dated 5th

May, 2022 (collectively referred to as 'MCA Circulars') with SEBI Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated

12th May, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62

dated 13th May, 2022, issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars') the Notice of the 35th

Annual General Meeting along with Annual Report for the Financial Year 2021-22 will be sent only by electronic mode to

those shareholders whose email addresses are registered with the Company / Registrar and Share Transfer Agent (RTA) /

In order to receive Annual Reports, notices and other communications / benefits in electronic form, we request the

shareholders of M/s La Opala RG Limited ("the Company") who have not vet registered their email address or bank account

details, to register the same with their respective Depository Participants (DPs) in case shares are held in Demat mode and

Members are requested to notify immediately the change of their name, postal address, email address, mobile number,

PAN, Nomination and bank particulars to their DP if the shares are held by them in electronic form and to the R & T Agent

of the Company i.e., Maheshwari Datamatics Pvt Ltd if shares are held in physical form, as available on website of RTA at

https://mdpl.in/form. in prescribed Form ISR-1 and other forms pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/ MIRSD/MIRSD_

RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021, Further the shareholders are requested to submit duly filled form along

Pursuant to the changes introduced by the Finance Act, 2020 in the Income-tax Act, 1961 (the IT Act) w.e.f. April 1. 2020.

the dividend paid or distributed by a company shall be taxable in the hands of the shareholders. Accordingly, in compliance

with the said provisions, the Company shall make the payment of dividend after necessary deduction of tax at source (TDS).

The withholding tax rates would vary depending on the residential status of every shareholder and the eligible documents

submitted by them and accepted by the Company. Members are hereby requested to refer to the IT Act and the Notice in

this regard. In general, to enable compliance with TDS requirements. Members are requested to update the details like

Residential Status, PAN and category as per the IT Act with their Depository Participants or in case shares are held in physical

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management & Administration) Rules,

2014 (as amended) read with Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, as amended, the Register of members

& Share Transfer Register of the Company shall remain closed from Friday, September 23, 2022 to Thursday, September 29,

The Notice of the 35th Annual General Meeting and Annual Report shall be available on the website of the Company -

www.laopala.in and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed viz.,

2022 (both days inclusive) for the purpose of AGM and payment of dividend, if approved at the AGM

www.bseindia.com, www.nseindia.com and www.cse-india.com.

with all necessary documents at the address of R & T Agent at 23, R. N. Mukherjee Road, 5th Floor, Kolkata 700 001.

with the Company's RTA M/s Maheshwari Datamatics Pvt. Ltd., in case shares are held in Physical mode.

मध्यप्रदेश रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (म.प्र. राज्य राजमार्ग प्राधिकरण) (म.प्र. शासन का उपक्रम)

45-ए, अरेरा हिल्स, भोपाल-462011, फोन नं. : 0755-2597290/2765205 फैक्स : 0755-2572643, वेबसाइट : mprdc.gov.in, CIN: U45203MP2004SGC016758

मध्यप्रदेश सड़क विकास निगम में परामर्शी के पद पर नियुक्ति भोपाल, दिनांक : 26.08.2022

क्र. 9390/एमपीआरडीसी/856/स्था./2022

मध्यप्रदेश सडक विकास निगम, राज्य शासन का एक प्रतिष्ठित उपक्रम है जो प्रदेश में राष्ट्रीय राजमार्गों, राज्य राजमार्गों, एम. डी.आर. एवं अन्य इन्फ्रास्ट्रक्चर परियोजनाओं के निर्माण एवं संधारण हेतु कटिबद्ध है। निगम अंतर्गत बाह्य वित्त पोषित परियोजनाओं के संचालन हेतु परामर्शी की सेवायें मध्यप्रदेश शासन, वित्त विभाग द्वारा जारी परिपत्र क्र. एफ 11-10/2012/नियम/चार भोपाल, दिनांक 06 अक्टूबर, 2012 एवं क्र. एफ 11-10/2022/नियम/चार भोपाल, दिनांक 24 मई, 2022 अनुसार लिये जाने हेतु आवेदन पत्र आमंत्रित किये जाते हैं। विस्तृत विवरण निम्नानुसार है :-

豖.	पदनाम	पदों की संख्या	अर्हता	वेतनमान
1	परामर्शी	01	• भारतीय वन सेवा के सेवानिवृत्त अधिकारी जिन्हें न्यूनतम 20 वर्षों का अनुभव हो, विशेष रूप से वन संरक्षण, विकास, प्रशिक्षण, सड़क के किनारे वृक्षारोपण और सामुदायिक वानिकी के क्षेत्र में।	वित्त विभाग द्वारा जारी परिपत्र क्र. एफ 11-10/2012/नियम/चार भोपाल, दिनांक 06 अक्टूबर, 2012 एवं दिनांक 24 मई, 2022 अनुसार मानदेय श्रेणी-II में रु. 7.50 लाख प्रतिवर्ष देय होगा। इसके अतिरिक्त अन्य कोई पारिश्रमिक/परिलाभ देय नहीं होगा।

नोट :-

- कार्य की अवधि एक वर्ष के लिये होगी।
- योग्य अभ्यर्थी का चयन पूर्णतः साक्षात्कार के माध्यम से होगा।
- सेवानिवृत्ति के पूर्व के पांच वर्षों के गोपनीय चरित्रावली प्रस्तुत करना होगा।
- आवेदन पत्र जमा करने की **अंतिम तिथि 30.09.2022** है। आवेदन पत्र का प्रारूप मध्य प्रदेश सड़क विकास निगम की
- वेबसाइट www.mprdc.gov.in पर उपलब्ध है।

म.प्र. माध्यम/106099/2022

अपर प्रबंध संचालक



R SYSTEMS INTERNATIONAL LIMITED [Corporate Identity Number: L74899DL1993PLC053579]

Registered Office : GF-1-A, 6, Devika Tower, Nehru Place, New Delhi- 110019 Corporate Office: C-40, Sector 59, NOIDA, Distt. Gautam Budh Nagar, U.P., India - 201 307 Tel: +91 120 4303500:

Website: www.rsystems.com; Email: rsil@rsystems.com

NOTICE TO SHAREHOLDERS

For Transfer of equity shares to the Demat Account of Investor Education and Protection Fund Authority In terms of Requirements of Section 124 of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund

Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the "Rules"), the Company is mandated to transfer such shares in respect of which the dividend has remained unpaid or unclaimed for a period of seven consecutive years to the Demat account ("IEPF Account") as opened by the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority"). It is noticed from the records that certain shareholders of the Company have not encashed their dividends for seven

In compliance with the said Rules, the Company has sent the individual notice to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Account for taking appropriate action and submitting requisite documents to claim the unclaimed dividend amount(s). A list of such shareholders, who have not encashed their dividends for seven

consecutive years since the declaration of 3rd Interim Dividend 2015 for the financial year ended December 31, 2015 and

consecutive years and whose shares are therefore liable for transfer to the IEPF Account, is available on the website of the Company at https://www.rsystems.com/investors-info/unpaid-and-unclaimed-dividend/. The Shareholders are requested to refer to the above web-link to verify the details of unencashed dividends and the shares liable to be transferred to the IEPF Account. Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF Fund/ IEPF Account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed

back by them from IEPF Authority after following the procedure as prescribed in Rules. In case of non-receipt of valid claim by the shareholder for the 3rd Interim Dividend 2015 by November 28, 2022 at any one of the below mentioned addresses, the Company shall, in compliance with the requirement of the Rules, transfer the said shares to IEPF account without any further notice.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Account pursuant to the said rules.

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Registrar and Share Transfer Agent/ Company at the following address:

Link Intime India Pvt. Ltd, Noble Heights, 1st Floor, Plot NH 2, C-1, Block LSC, Near Savitri Market, Janakpuri, New Delhi - 110058 Tel: +91 11 4141 0592. Fax: +91 11 4141 0591

Email: delhi@linkintime.co.in

Date: August 26, 2022

Place: Noida, (U.P.)

C-40, Sector-59, NOIDA-201307 Tel:+91-120-4303500 Email: investors@rsvstems.com

R Systems International Limited

For R Systems International Limited

Bhasker Dubey (Company Secretary & Compliance Officer)

By Order of the Board For. La Opala RG Ltd

Sd/-

Kanchan P Jaiswal

Company Secretary

(Mem. No.-A38107)



जाहीर नोटीस

याद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, गांव मौजे चंद्रपाडा, तालुका वसई, जिल्हा पालघर, येथील सर्व्हे नं . १२४, हिस्सा नं . ८, क्षेत्रा ५५० चौ मी आकारणी ५५ 00 पो ख 0.00 सदरची मिळकत श्रीमती राधावाई पांडुरंग भोईर यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीची आहे . सदर मिळकतीवर श्रीमती राधाबाई पांडुरंग भोईर यांच्या तर्फे कुलमुखत्यार पत्राधारक मे . कोहिनूर एनक्लेव्ह तर्फे भागीदार श्री . राजकुमार भानूप्रताप सिंग व श्री . विशाल अशोक सिंग यांना वसई विरार शहर महानगरपालीकेतून रीतसर बांधकाम परवानगी घ्यावयाची आहे. या मिळकतीमधील श्रीमती राधावाई पांडुरंग भोईर यांचा मालकी हक्क निर्वि वाद बोजाविरहीत आहे कि वा नाही या परिक्षणाकरता सदर प्रकरण माझ्याकडे त्यांनी सोपविलेले आहे. तरी सदर मिळकतीवर कोणत्याही इसमांचा अथवा संस्थेचा बोजा. वारसा, हक्क, अधिकार, विकी,

गहाण, दान, तारण, अदलावदल पीएमशन हक्क, वारसा हक्क, वक्षिस, विकी, साठे करार किंवा अन्य हितसंबंध असल्यास त्यांनी आपली हरकत योग्य त्या प्राच्यानिशी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यावर १५ दिवसांच्या आंत खालील पत्त्यावर लेखी कळवावे अन्यथा तसा हक्क, हितसंबंध नाही असे समजून सदर मिळकत अगदी निविर्वा द बोजाविरहीत आहे असा दाखला देण्यात येई ल . याची नोंद ध्यावी . वसई

दिनाक २७/0८/२0२२वकीलांचा पत्ता:-ॲड ∙जयंत ए • पटेल वी - १०, न्यू शांती गंगा अपार्टमेंट भायंदर पुर्व, ठाणे१ ४०११०१ . मो . नं . ९८१९६४९३५३

नमुना क्र. ७५ सार्वजनिकु न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुबई सारिमरा, सारिमरा मार्ग,

वरळी, मुंबई-४०००३०. चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 1762 / 2022 Maha Ecosys Foundation ... बाबत Meena Baburao Jadhav ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की. सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जगम मिळकत (वर्णन) : रू. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागू नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी त्यानतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनाक २५/०८/२०२२ रोजी दिली.



अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, मुबई

नमुना क्र. ७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुंबई सारिमरा, सारिमरा मार्ग,

वरळी, मुंबई-४०००३०. चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 1725 / 2022

Pawsible Charities ... बाबत Mrs. Shushma Pankaj Baadkar ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की. सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची

आहे काय?

अ) जगम मिळकत (वर्णन) : रू. १०००/-

(अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची

असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक २५/०८/२०२२



अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्याल बृहन्मुंबई विभाग, मुंबई

नमुना क्र. ७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 1710 / 2022 Simple Vedas Foundation ... बाबत Mrs. Harneet Hariharan ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमुद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रू. १०८,०००/-(अक्षरी रूपये एक लाख आठ हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या

कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आर्देश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनाक २५/०८/२०२२ रोजी दिली.



अधीक्षक (न्यांय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

BEFORE THE LD. ASSISTANT CHARITY COMMISSIONER (VII), GMR
THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE,
GREATER MUMBAI REGION, MUMBAI
Dharamdaya Ayukta Bhavan, Ground floor,
Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030.

PUBLIC NOTICE OF INQUIRY

Change Report No. ACC-VII / 3317 / 2022 Filed by Mr. Hormazdiar H. Santoke "THE ZOROASTRIAN RADIH SOCIETY" P.T.R. No. F-325 (Bom)

All concerned having interest -

Whereas the trustees of the above trust have field a Change Report u/s 22 of the M.P.T. Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Ld. Asst. Charity Commissioner, Greater Mumbai Région, Mumbai, viz. 1) Whether this property is the property of the trust and could be registered

DESCRIPTION OF THE PROPERTY:

1.50% equal share and rights in Office premises bearing No.501, admeasuring Carpet area 576 sq. ft., equivalent built up area 57.62 sq. mtrs., or thereabouts on the 5th floor, in the building known as "Dol-Bin-Shir", Dol-Bin-Shir premises Co-op. Housing Society Limited, situate at 69/71, Janmabhoomi Marg, Ghoga Street, Fort, Mumbai 400 001. Total Cost of acquisitions: Rs.95,00,000/- (Rupees Ninety Five Lakhs Only) Acquired vide Deed of Transfer dated 22nd December, 2021.

This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the Assistant Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai at the above address within 30 days from the date of the publication of this particular.

Given under my hand and seal of the Hon'ble Charity Commissioner Maharashtra State, Mumbai.



Superintendent - J Public Trusts Reg. Office, Greater Mumbai Region, Mumbai

BEFORE THE LD. ASSISTANT CHARITY COMMISSIONER (VII), GMR THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE, GREATER MUMBAI REGION, MUMBAI Dharamdaya Ayukta Bhavan, Ground floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030

PUBLIC NOTICE OF INQUIRY

Change Report No. ACC-VII / 3319 / 2022 Filed by Mr. Nariman A. Mody In the matter of

All concerned having interest -

Whereas the trustees of the above trust have field a Change Report u/s 22 of the M.P.T. Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Ld. Asst. Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai, viz.

1) Whether this property is the property of the trust and could be registered in the trust name

DESCRIPTION OF THE PROPERTY:

1.50% equal Share and rights in Office premises bearing No.501, admeasuring Carpet area 576 sq. ft., equivalent built up area 57.62 sq. mtrs., or thereabouts on the 5th floor, in the building known as "Dol-Bin-Shir", Dol-Bin-Shir premises Co-op. Housing Society Limited., situate at 69/71, Janmabhoomi Marg, Ghoga Street, Fort, Mumbai 400 001. Total Cost of acquisitions: Rs.95.00.000/- (Rupees Ninety-Five Lakhs Only

Acquired vide Deed of Transfer dated 22nd December, 2021. This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the Assistant Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai at the above address within 30 days from the date of the publication

Given under my hand and seal of the Hon'ble Charity Commissione Maharashtra State, Mumbai. This 25th day of August 2022.



Sd/-Superintendent - J Public Trusts Reg. Office, Greater Mumbai Region, Mumbai

.... अर्जदार

उपनिबंधक सहकारी संस्था आर-नॉर्थ विभाग मुंबई ३०३ ओ विंग, ३ रा मजला, बी.एम.सी. गोडाऊन इमारत, संस्कृती कॉम्प्लेक्स, ९०फुट रोड,

ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पूर्व), मुंबई - ४०० १०१ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम १५४ ब - २९ अन्वये सुनावणी नोटीस. ३१८५ अर्ज : क्रमांक १५/२०२२. जा.क्र-मुंबई/ उपिन/ कलम १५४ ब-२९ /सुनावणी/ नोटीस/सन २०२२

दिनांक : २५/०८/२०२२

दिव्य ज्योती को-ऑप. हौ.सो.लि.. दौलत नगर, बोरीवली (पू), मुंबई- ४०० ०६६.

१. श्रीमती विलासबेन पी. शाह, श्री जतीन आर. शाह, सदनिका क्र. सी ४-५०८, समिंदर को-ऑप. हौ.सो.लि.,

चारकोप सेक्टर ५ जैन देरासर जवव iदिवली (प), मुंबई-४०० ०६७. २. श्री शिवाजी बापू बद्रे, ३. श्रीमती मालीनी शिवाजी बद्रे, सदनिका क्र.३, तळमजला, दिव्य ज्योती को. ऑप. हौ.सो.लि.,

दौलत नगर, बोरीवली (पू), मुंबई- ४०० ०६६ <u>जाहिर नोटीस</u>

 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ सुधारीत अध्यादेश १५४ बी २९ अन्वये अर्जदारांनी प्रतिवादी यांचे विरूध्द वसुली दाखला मिळणेकरीता या कार्यालयाकडे अर्ज दाखल केलेला २. अर्जदार संस्था त्यांची कायदेशीर येणी वसूल करण्यासाठी प्रतिवादी यांचे विरुद्ध पत्रव्यवहार केला असता

त्यांची याबाबत कोणतेही उत्तर न दिल्याने प्रतिवादी यांचे विरूध्द वसुली दाखला मिळणेबाबत विनंती

३. सदरचा दावा हा दिनांक ०६/०९/२०२२ रोजी १.०० वाजता सुनावणी साठी ठेवलेला आहे. ४. प्रतिवादी क्र. २ व ३ अथवा त्यांचे कायदेशीर वासर किंवा प्राधिकृत व्यक्ती मार्फत याबाबत समक्षहजर राह्न त्यांचे म्हणणे / आक्षेप संबंधित कागदपत्रांच्या पुराव्यासह दाखल करावा व या प्रकरणी त्यांचा

५. या प्रकरणी प्रतिवादी / इच्छुक इसम हजर राहिले नाही अथवा लेखी / तोंडी म्हणणे दाखल केले नाही तर या प्रकरणी एकतर्फी सुनावणी घेवून दाव्याबाबत निर्णय दिला जाईल. ६. सदरची नोटीस आज दि. २७/०८/२०२२ रोजी माझ्या सही शिल्यानिशी देत आहे

उपनिबंध.

सहकारी संस्था, और नॉर्थ विभाग,

ग्रोविंग्टन व्हेन्चर्स इंडिया लिमिटेड (पूर्वीची व्हीएमव्ही हॉलिडेज लिमिटेड)

(भूगाचा कारान्यका ताताच्य) सीआयएन: एलई २० र व्यक्तियूच २० र वर्णाव्यत्ती ३६ ३५३७ नौंद.कार्या: शिव चेंबर, ४था मजला,प्लॉट क्र.२१, सेक्टर-११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४. ई-मेलःvmvholidays.sme@gmail.com, वेबसाईटःhttps://growington.in/

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या १२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

ग्राद्वारे सचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची १२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार २६ सप्टेंबर. . २०२२ रोजी स.०९:४५ वा. सामान्य ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी, ओएव्हीएम द्वारे, कंपनी कायदा २०१३, ('कायदा') च्या तरतुर्दीचे पालन करून एमसीए परिपत्रक क्र. १४, २०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, परिपत्रक क्र. १७/ २०२० दिनांक १३ एप्रिल २०२० सहकार मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रक क्र. २०/२०२० दि. ०५ मे २०२० रोजी आणि परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१ आणि सहकार मंत्रालयाने वेळोवेळी जारी केलेली इतर सर्व संबंधित परिपत्रके आणि परिपत्रक क्र.सेबी /एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२०, परिपत्रक क्र. मेबी /एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१ आणि सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे वेळोवेळी जारी केलेली इतर सर्व संबंधित परिपत्रके, १२ एजीएम बोलावण्याच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायावर विचार विमर्श करण्याकरिता होणार आहे.

वरील परिपत्रकांचे पालन करून, अऋच् च्या सूचना आणि आर्थिक २०२१-२०२२ च्या वार्षिक अहवालाच इलेक्ट्रॉनिक प्रती त्या सर्व सदस्यांना पाठवल्या जातील ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत. सदर सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या www.growington.in या संकेतस्थळावर आणि केंपनीचे शेअर्स सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (www.bseindia.com) उपलब्ध असतील.

ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत:

वास्तविक स्वरूपात भागधारणा असलेल्या सदस्यांना त्यांच्या ईमेल आयडीच्या नोंदणीसाठी खालील तपशील पाठवण्याची विनंती केली जाते: फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत ईमेलद्वारे कंपनीच्या growingtons@gmail.com वर किंवा कंपनीच्या भाग हस्तांतर प्रतिनिधीला

support@purvashare.com वर पाठवावे इलेक्ट्रॉनिक भागधारणा घेतलेल्या सदस्यांना विनंती केली जाते की, कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संवादाकरिता त्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते संबंधित डिपॉझिटरी सहभागीदाराकडे (डीपी) कडे नोंदणी/अपडेट

-व्होर्टिगद्वारे मतदान करण्याची पद्धत:

. आणि नफ्यासाठी जारी केली जात आहे.

ठिकाणः मुंबई

दिनांक : २७.०८.२०२२

भागधारकांना रिमोट ई-वोटिंग प्रणालीद्वारे ईजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांवर दूरस्थपणे

ई-व्होटिंगद्वारे मते देण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स सदस्यांना त्यांच्या ईमेल पत्त्यांची यशस्वीरित्या नोंदणी केल्यानंतर वर दिलेल्या पद्धतीने ईमेलद्वारे उपलब्ध करून दिली जातील.

ही सचना एमसीए आणि सेबीच्या लागू परिपत्रकांचे पालन करून कंपनीच्या सर्व भागधारकांच्या माहितीसाठी ग्रोविंग्टन व्हेन्चर्स इंडिया लिमिटेडकरित

> सुनिता गुप्ता (कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी) एम.क्र.५७१८६

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड

तियः ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-१९००५७. द्रर.:०११-४९२६७००० टोल फ्री क्रमांक: १८०० २१२ ८८००, ई-मेल:cuslomer.care@herohfl.com,

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

(परिशिष्ट ४ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) पहा) ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडचे** प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम : सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागर्ण सूचनेनुसार कर्जदार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम आणि त्यावरील याज जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, अधीहस्ताक्षरितांनी सदर कायद्याचे कलम ८ सहवाचित सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम १३ चे उपकलम (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणतार्ह व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेल भसल्यास त्यांनी **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड** यांच्याकडे देय रक्कम आणि त्यावरील व्याज जम

कर्जदार यांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार

प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.						
कर्ज खाते	कर्जदार/कायदेशीर वारसदार/	मागणी सूचना तारीख/ एकूण देय	ताबा			
क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	थकबाकी रक्कम (रु.)	दिनांक			
HHFMUMHOU	मंगेश कुमार व	३०.०५.२०२२ रोजी	२३.०८.२०२२			
1900001548	नागेश कमार दवे	E 22 Iala 99//-				

प्र<mark>तिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन:</mark> फ्लॅट क्र.६०१, क्षेत्रफळ ३१.४५ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, ६वा मजला, विश्वजीत पॅराडाईज इमारत, जमीन सर्व्हे क्र.१४४/३, १४३, ६बी, १४०/३(भाग), १४०/२, १४३/४, १४२/५, १४३/५, क्षेत्रफळ सुमारे १६,६१० चौ.मी. गाव चिखलोली, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, अंबरनाथ नगरपरिषदेच्या आणि नोंदणी जिल्ह ठाणे व उपनोंदणी जिल्हा उल्हासनगर यांच्या मर्यादेत, ठाणे, महाराष्ट्र-४२१५०१ तसेच अधिका दस्तावेजात नमुद सामायिक सुविधा आणि चतुसिमाः उत्तरेसः सर्व्हे क्र.१४१; पुर्वेसः सर्व्हे क्र.१४३; दक्षिणेस: डी विंग; पश्चिमेस: सर्व्हे क्र.१४०.

सही / - प्राधिकत अधिकारी ठिकाण: ठाणे हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरित दिनांक: २७.०८.२०२२

रेमिडीयम लाईफके अर लिमिटेड **सीआयएन:** एल२४१००एमएच१९८८पीएलसी३४३८०५ नोंदणीकृत कार्यालय: ६०१, हाईड पार्क, साकिविहार रोड, साकिनाका, मुंबई-४०००७२ दूर.क.:०२२-२८५०५००५; ई-मेल: info@remediumlifecare.com

३३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना येथे सूचना देण्यात येत आहे की, रेमिडीयम लाईफकेअर लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२ रोजी स.१०.००वा. एजीएम सूचने नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या सर्व लागू तरतुदी (कायदा) आणि सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, दि.५ मे, २०२० दि.१३ जानेवारी, २०२१, दि.८ डिसेंबर, २०२१, दि.१४ डिसेंबर, २०२१ व दि.५ मे, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ सहवाचिता सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ (सेबी रेग्युलेशन्स) नुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य

माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. एमसीए परिपत्रके व सेबी अधिनियमानुसार एजीएम घेण्याची सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल (वार्षिक अहवाल) ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी जसे स्कायलाईन फायनान्शियल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे वरील आवश्यक परिपत्रकानुसार नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले जातील. मर्यादित स्वरुपात सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपात प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल डीपी/कंपनी/आरटीएकडे नोंद नसल्यास सदस्यांनी कंपनीकडे info@remediumlifecare.com वर लेखी स्वरुपात त्यांचे ई-मेल नोंद करावेत.

ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत असे डिमॅट स्वरुपातील भागधारकांनी डीपीकडे नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपातील भागधारकांनी कंपनी/ आरटीएकडे नोंद करावेत. अशा सदस्यांना सभे दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने किंवा रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देता येईल.

सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.remlife.com/investor-relations</u> आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेडच्या www.evotingindia.com वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

सदस्यांनी व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याची सविस्तर माहिती सूचनेत नमुद आहे. रिमोट ई-वोटिंगने किंवा एजीएममध्ये ई-वोटिंगने मतदान करण्याची सर्व सदस्यांकरिता सविस्तर प्रक्रिया व माहिती (वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य/ज्यांचे ई-मेल डीपी/

कंपनी/आरटीएकडे नोंद नाहीत) सूचनेत नमुद करण्यात आली आहे. रेमिडीयम लाईफकेअर लिमिटेडकरिता सही / अश्विनी धुरी दिनांक: २७.०८.२०२२ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट. SHRIR 🖍 M चेन्नई-६००००१. शाखा कार्यालयः सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क. इमारत HOUSING FINANCE क्र.१०, ६वा मजला, गुरू हरगोविंद सिंगजी मार्ग, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. वेबसाईट: www.shriramhousing.in

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सदर कायदा) अंतर्गत श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (एसएचएफएल) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाणे तपशिलानुसार कर्जदार यांना मागणी सूचना वितरीत केली

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की**, श्रीराम हाऊसिंग फायनान्स** लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अंतर्गत त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत मालमत्तेचा **सांकेतिक ताबा २६.०८.२०२२** रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की. मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह कोणताही व्यवहार केलेला असल्यास देय असलेली रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याजासह संपुर्ण रक्कम **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**कडे जमा करावी.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की. प्रतिभत मालमत्ता सोडवन घेण्यासाठी

उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूर				
कर्जदाराचे नाव व पत्ता	मागणी सूचनेनुसार देय रक्कम	मालमत्तेचे		
	` ′			
धर्मा अधिकारी रोड, गुरुनानाक हॉस्पिटलजवळ, वांद्रे पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५१.				

सही/- प्राधिकृत अधिकारी

श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

४) श्रीमती पिंकी गणेश उपाध्याय

खोली क्र.११८, सिद्धीविनायक

सोसायटी, आशा पुरा इमारत क्र.२,

धर्मा अधिकारी रोड, गुरुनानाक

हॉस्पिटलजवळ, वांद्रे पुर्व, मुंबई,

महाराष्ट्र-४०००५१.

ठिकाण: वांद्रे मुंबई

दिनांक: २६.०८.२०२२

लिबास कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड

(पूर्वीची लिबास डिझाईन्स लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआवएन : एल१८१०१एमएच२००४पीएलसी१४९४८९ ४०१,

४था मजला, क्रेसेंट रॉयल, ऑफ न्यू लिंक रोड, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम) मुंबई ४०००५३.

व्हीसी/ओएव्हीएम द्वारे १८ व्या वार्षिक साधारण सभेची सूचना, रिमोट ई-व्होटिंग आणि पुस्तक बंद करण्याची माहिती

याद्वारं सूचना देण्यात येत आहे की लिबास कंड्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड च्या सदस्यांची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २३ सप्टेंबर २०२२ रोजी दु.१२:३० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य दृकश्राव्य माध्यमांद्वारे (ओएव्हीएम), एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता आयोजित

कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ('एमसीए') ८ एप्रिल २०२० रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२० रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमांक १७/२०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक / २० २०२० दिनांक ५ मे २०२०. सामान्य परिपत्रक क्रमांक १९ / २०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१ सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ देनांक १३ जानेवारी २०२१ आणि क्रमांक २०/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ (एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रक न्हणून संदर्भित) आणि परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पीझ/२०२०/७९ दिनांक १२ मे. २०२०. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने जारी केले (एकत्रितपणे 'परिपत्रक' म्हणून संदर्भित) व्हीसी/ओएव्हीएम द्वारे, सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय कंपन्यांना एजीएम आयोजित करण्यास परवानगी दिली. परिपत्रकांचे पाल-करून, कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम द्वारे, आयोजित केली जाईल.

उपरोक्त परिपत्रकाच्या अनुषंगाने, वित्तीय वर्ष २०२१-२२ (एआर) करिता एजीएम ची सूचना असलेल्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्या जातील ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी /डिपॉझिटर्र सहभागीदार (डीपी)/बिग शेअर सर्व्हिसेस प्रा. लि.चे निबंधक आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) मध्ये नोंदणीकृत आहेत. एआर कंपनीच्या www.libasdesignsltd.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट www.nseindia.com वर देखील उपलब्ध आहे आणि एजीएम ची सूचना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहे.

सेबी एलओडीआर रेग्यलेशन, २०१५ (एलओडीआर) अंतर्गत तयार केलेल्या कायद्याच्या आणि नियमांच्या तरतर्दींचे गलन करून, कंपनी तिच्या सदस्यांना १८ व्या एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (रिमोट ई-व्होटिंग) मतदानाचा हक वजावण्याची सुविधा प्रदान करत आहे. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही, त्यांच्यासाठी एजीएम (एजीएम मध्ये ई-वोटिंग) दरम्यान इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल. रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएममध्ये ई-व्होटिंग या दोन्ही सुविधा एनएसडीएल द्वारे पुरविल्या जातील. एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगशी संबंधित तपशीलांसाठी, कृपया एजीएमच्या सूचनेचा भाग असलेल्या नोट्स पहा सर्व सभासदांना कळविण्यात येते की:

एजीएमच्या सचनेमध्ये नमद केलेल्या व्यवसायावर विचारविमर्श रिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएममध्ये ई-व्होटिंगद्रो मतदानाद्वारे केला जाऊ शकतो.

रिमोट ई-वोटिंग सुविधा मंगळवार, २० सप्टेंबर २०२२ रोजी स.०९:३० वा. सुरू होईल आणि गुरुवार, २२ सप्टेंबर २०२२ रोजी सायं.०५:०० वा. संपेल

रिमोट ई-व्होटिंगला एनएसडीएल द्वारे नमूद तारीख आणि वेळेच्या पुढे परवानगी दिली जाणार नाही. सभासदान ठरावावर एकदा मत दिल्यानंतर त्यात नंतर बदल करता येत नाही सदस्य, ज्यांची नावे १६ सप्टेंबर २०२२ रोजी (निश्चित तारीख) शेवटच्या दिवशी सदस्यांच्या नोंदणीमध्ये,

लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये दिसतील, त्यांना एजीएम मध्ये मतदानाचा हक्क असेल, एकतर रिमोट ई-वोटिंग किंवा ई-वोटिंग एजीएम एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही ते एजीएममध्ये ई-व्होटिंगद्वारे आपले मत देण्यास पात्र असतील, जे सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत देतील ते एजीएममध्ये

उपस्थित राह शकतात परंतु ते एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र होणार नाहीत. कोणतीही व्यक्ती. जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर सदस्य बनते आणि निश्चित तारखेल शेअर्स धारण करते, ती या एजीएमच्या सूचनेमध्ये नमृद केलेल्या प्रक्रियेनुसार लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळव शकते. जर सदस्य आधीच ई-मतदानासाठी एनएसडीएल कडे नोंदणीकृत असेल, तर विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याकरिता वापरला जाऊ शकतो.

www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागाअंतर्गत वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात किंवा १८००-२२२-९९० वर कॉल करू शकतात किंवा एनएसडीएलशी evoting@nsdl.co.in वर संपर्क साधा. ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता कंपनीकडे अपडेट केलेला नाही. त्यांना विनंती आहे की त्यांनी

ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, सदस्य एनएसडीएल च्या वेबसाइट

ujata@bigshareonline.com आणि cs@libas.co.in वर ई-मेल पाठवून त्यांचा ई-मेल पत्ता ायद्याच्या कलम ९१ च्या तरतुदीनुसार, सहवाचिता एलओडीआर च्या नियमन ४२ नुसार, कंपनीचे सदस्य नोंदणी आणि हस्तांतरण पुस्तक वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता एजीएमच्या उद्देशाने दि.१७ सप्टेंबर २०२२ ते दि.२३ सप्टेंबर

लिबास कंइयुमर प्रॉडक्ट्स लिमिटेडकरिता

नीता मिश्र

कंपनी सचिव

ठिकाणः मुंबई

२०२२ (दोन्ही दिवसांसह) या कालावधीत बंद राहील.

EKC एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २०४, रहेजा सेंटर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, २१४, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दूरध्वनी क्र.:०२२-४९२६८३००/०१, फॅक्स:०२२-४९२६८३५४, वेबसाईट:www.everestkanto.com, **ई-मेल:investors@ekc.in, सीआयएन:** एल२९२००एमएच१९७८पीएलसी०२०४३४

४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीकरिता कपनीच्या भागधारकाचे लक्ष वेधण्यासाठी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी द्.१२.००वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ-व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) च्या माध्यमातून कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि सहकार मंत्रालय व भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळ यांचे लागू परिपत्रकानुसार ४३व्या एजीएम सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

आवश्यक परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता एकमेव व एकत्रित वित्तीय अहवाल तसेच मंडळाचा अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल व इतर दस्तावेज ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद आहेत त्यांना २६ ऑगस्ट, २०२२ रोजी पाठविण्यात आले आहेत. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या <u>www.everestkanto.com</u> वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंज्स अर्थात बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाइटवर उपलब्ध आहे. एजीएम सूचनेत नमुद दस्तावेज एजीएम तारखेपर्यंत सदर सूचना वितरण तारखेपासून सदस्यांना मोफत निरीक्षणासाठी विद्युत स्वरुपात उपलब्ध होतील. अशा दस्तावेजांचे निरीक्षणासाठी सदस्यांनी investors@ekc.in वर ई-मेल करावा.

रेमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सूचना:

कंपनीला विद्युत स्वरुपाने (ई-वोटिंग) एजीएममध्ये मंजूर करावयाचे नियोजित ठरावांवर मत् देण्याची सुविधा दिलेली आहे. यापुढे विद्युत मतदान प्रणालीने मतदानाकरिता सुविधा एजीएममध्ये उपलब्ध होईल आणि एजीएममध्ये उपस्थित सदस्यांना रिमोट ई–वोटिंगने त्यांचे मत देता

ई–वोटिंग सुविधा देण्यासाठी सीडीएसएलची सेवा कंपनीने नियुक्त केली आहे. ई–वोटिंगबाबत

गहिती व सूचना सदस्यांना ई–मेलने पाठविली आहे. डिमॅट ⁻वरुपात, वास्तविक स्वरुपात

भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई–मेल नोंद नाहीत अशा सदस्यांकरिता रिमोट ई-

वोटिंगची माहिती एजीएम सूचनेत आणि कंपनी व स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध जर सदस्य ई–वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी

वेद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

रेमोट ई–वोटिंग सुविधा खालील कालावधीत उपलब्ध होईल रिमोट ई-वोटिंग प्रारंभ मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा.भाप्रवे.

रिमोट ई–वोटिंग समाप्ती | गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा.भाप्रवे. सदर तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल आणि उपरोक्त कालावधी समाप्तीनंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई–वोटिंग पद्धत बंद केली जाईल. ज्या व्यक्तीचे नाव शुक्रवार, दिनांक १६ सप्टेंबर, २०२२ रोजी सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा ठेवीच्या तारखेपासून ठेवीदारांनी राखून ठेवलेल्या फायदेशीर मालकांच्या नोंदीमध्ये नोंदविले गेले असेल त्यास फर्क रिमोट ई–मतदानाची सुविधा मिळण्याचा हक्क असेल.

एजीएमपुर्वी रिमोट ई–वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यास व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल. परंतु सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी ई–वोटिंगबाबत प्रश्न/तक्रारींसाठी खालील संपर्क तपशील

श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक

सीडीएसएल (सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड) ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फिचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३.,

ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत खालीलप्रमाणे: वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांनी पुर्णपणे भरलेले व स्वाक्षरीसह आवश्यक दस्तावेजांसह लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> वर नमुना आयएसआर-

ई-मेल: helpdesk.evoting@cdslindia.com किंवा टोल फ्री क्र.१८००२२५५३३.

ई-मेल नोंद करावेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे डिमॅट खाते सांभाळणारे ठेवीदार सहभागीदाराकडे ई–मेल नोंद/अद्यायावत

(कंपनीच्या <u>www.everestkanto.com</u> वेबसाईटवर उपलब्ध) सादर करून त्यांचे

ई-मतदानाची छाननी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी मंडळाने **श्री. आशिष के**. भट्ट, सराव कंपनी सचिव यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. एजीएममधील ई-मतदान/मतदानाचा निकाल एजीएम संपल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांत घोषित केल जाईल. स्क्रूटिनायझरच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या वेबसाइटवर सीडीएसएलच्या वेबसाइटवर टाकले जातील आणि स्टॉक एक्स्चेंजला कळवले जातील जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या अनुषंगाने त्याखाली बनवलेले संबंधित नियम आणि डएइख चे विनियम ४२ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ चे सदस्य नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह) पर्यंत बंद राहतील.

सभासदांनी लक्षात ठेवावे की बोर्डाने, २७ मे, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत, आगामी एजीएममध्ये भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन राहून प्रति शेअर रु.०.७० च्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे. अंतिम लाभांशाच्या उद्देशाँसाठी रेकॉर्ड तारीख शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२ आहे. सभासदांनी आगामी एजीएममध्ये मंजूर केल्यानंतर, अंतिम लाभांश जाहीर केल्याच्या ५ दिवसांनी किंवा नंतर, ज्या सदस्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले आहेत त्यांच्यासाठी विविध ऑनलाइन हस्तांतरणाद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिला जाईल.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेड

सही / – रिना शाह

दिनांक: २६ ऑगस्ट, २०२२ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

ठिकाण: मुंबई